

चिमूर, ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील आदिवासी  
मुलांच्या शासकीय वसतीगृह इमारत  
बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय  
मान्यता देणेबाबत..

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग,  
शासन निर्णय क्रमांक : आवबां-२०१२/प्र.क्र.५२/ का. १२  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक : २६ मार्च, २०१२.

वाचा :- आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्रमांक शाआवबां २०१०/प्र.क्र.३२/का.८(२),  
दिनांक २०.१.२०१२.

प्रस्तावना : आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी उपरोक्त पत्रान्वये सादर केलेल्या चिमूर, ता. चिमूर,  
जिल्हा-चंद्रपूर येथे ७५ विद्यार्थी क्षमतेच्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृह इमारत बांधकाम  
करण्यासाठीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय : चिमूर, ता. चिमूर, जि.गडचिरोली येथे ७५ विद्यार्थी क्षमतेच्या आदिवासी मुलांच्या शासकीय  
वसतीगृह इमारत बांधकाम करण्यासाठी रुपये २,६१,२८,८१/- (अक्षरी रुपये दोन कोटी एकसष्ठ लाख  
अडूबीस हजार आठशे अकरा फक्त ) इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास खालील अटीच्या अधीन राहून  
प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

- १) सदर बांधकामाची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात यावी.
- २) मांडणी नकाशा तसेच विस्तृत नकाशास वास्तुविशारदांकदून मंजूरी घेऊनच बांधकाम सुरु करावे.
- ३) इमारत बांधकाम सुरु करण्यापुर्वी बांधकामासाठी आवश्यक असलेली जमीन विभागाच्या ताब्यात  
असण्याची खात्री करण्यात यावी.
- ४) ढोबळ स्वरूपत धरण्यात आलेल्या तरतुदीबाबत काम करतेबेळी विस्तृत अंदाजपत्रक करून ता  
काम हाती घ्यावे.
- ५) सदर वसतिगृहाच्या बांधकामाची प्रगती दर्शविणारी डिजीटल छायाचिन्हे दर महिन्याच्या १० तासांहे-  
पूर्वी tddcamp@gmail.com या Email Id वर शासनास दरमहा पाऊविष्णवाची  
जबाबदारी अधिक्षक अभियंता, चंद्रपूर व अपर आयुक्त, नागपूर यांची राहील.
- ६) सदर बांधकामाचा खर्च मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१२४/इमा-२, दिनांक  
१५.३.२०१२ अन्वये प्राप्त सहमतीनुसार अणि शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक-विअप्र-१०.०८/प्र.क्र.७०/  
२००८/ विनियम, दिनांक १५.५.२००९ मधील भाग पहिला, उपविभाग-पाच अनुक्रमांक-१ नियम १३४  
अनुसार प्रशासकीय विभागांना प्रत्यार्पित केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध  
करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१२०३२६०९४३३१३३१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संसद  
( डॉ. रमेशचंद्र सागर )  
प्रधान सचिव

प्रमिला

महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.  
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.  
अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर.  
अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, जि.चंद्रपूर.  
कार्यकारी अधियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, रो.ह.यो. जि. चंद्रपूर.  
जिल्हा कोषागार अधिकारी, चंद्रपूर / नागपूर.  
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चिमूर, जि.चंद्रपूर.  
उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चिमूर, जि. चंद्रपूर.  
सह सचिव/उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.  
आदिवासी विकास विभाग, (कार्यासन ६), मंत्रालय, मुंबई.  
निवड नस्ती (का.१२)